

Financial & Banking Reforms

समिती	निर्मिती	मुख्य शिफारस
नरसिंहन-I समिती	1991	<ul style="list-style-type: none"> ✓ बँकींग क्षेत्राचे उदारीकरण करावे. ✓ चतुर्स्तरीय बँकींग रचना. ✓ बँकांना अधिक स्वायत्तता द्यावी. ✓ प्राथमिक क्षेत्राला 10% पेक्षा जास्त कर्ज देण्याची आवश्यकता नसावी.
मल्होत्रा समिती	1993	<ul style="list-style-type: none"> ✓ विभा क्षेत्राचे उदारीकरण करावे. ✓ विभा नियामक (IRDA) स्थापन करावे.
नरसिंहन-II समिती	1997	<ul style="list-style-type: none"> ✓ आंडवल पर्याप्तता (CRAR) प्राप्त करण्यावर भर द्यावा. ✓ बँकांनी द्यांचा NPA 2000 सालापर्यंत 5% तर 2002 पर्यंत 3% पर्यंत कमी करावा. ✓ विविध DFI चे रूपांतर बँकांमध्ये करण्यात यावे.
श्रीकृष्ण आयोग	2011	<ul style="list-style-type: none"> ✓ SEBI, FMC, IRDA, PFRDA च्या एकत्रिकरणाकून UFA निर्माण करावी. ✓ DICGC चे रूपांतर Resolution Corporation मध्ये करावे.
नचिकेत मोर समिती	2013	<ul style="list-style-type: none"> ✓ प्रत्येक प्रौढ भारतीय बँक खातेदार झाला पाहिजे. ✓ अग्रक्रम क्षेत्राला 50% कर्ज द्यावे. ✓ देश बँका (Payments Banks) विकसित कराव्यात.
नायक समिती	2014	<ul style="list-style-type: none"> ✓ Bank Investment Company निर्माण करून सार्वजनिक बँकांमधील भारत सरकारचा वाटा या कंपनीकडे वर्ग करावा. ✓ ही कंपनी अस्तित्वात येईतोवर Bank Board Bureau निर्माण करावा.

Monetary Reforms

समिती	निर्मिती	मुख्य शिफारस
नरसिंहन-I समिती	1991	<ul style="list-style-type: none"> ✓ CRR व SLR टप्प्याटप्प्याने कमी केले पाहिजेत. ✓ SLR म्हणजे बँकांवरील कर.
श्रीकृष्ण आयोग	2011	<ul style="list-style-type: none"> ✓ मौद्रीक धोरण समिती स्थापन करून तिने धोरण दर सुचवावा.
ऊर्जित पटेल समिती	2013	<ul style="list-style-type: none"> ✓ मौद्रीक धोरण समिती स्थापन करून तिने धोरण दर सुचवावा. ✓ मौद्रीक धोरण ठरवण्यासाठी WPI ऐवजी CPI विचारात घ्यावा.